

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN : L99999MH1995PLC094498

Regd. Office : 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co-op, Soc. Ltd.,
The Commodity Exchange, Plot No. 2,3 & 4, Sector-19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.
Tel. : +91-22-6512 3124, Tele fax : +91 22 2784 4401, webside : www.bsel.com



Date: 2nd July, 2021

To, BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street; Fort Mumbai 400 001 BSE Script Code: 532123 ISIN: INE395A01016	National Stock Exchange of India Ltd. Listing Department Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G Block; Bandra (East) Mumbai 400 051 NSE Scrip Code: BSELINFRA ISIN: INE395A01016
--	--

Sub: Intimation of Public Notice of Voluntary Delisting of Equity Shares of the Company from NSE under regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

This is with reference to the NSE letter no. NSE/ENF/DEL/APPL/2021-22/284 dated June 29, 2021 w.r.t voluntary delisting of equity shares of the Company from NSE without giving exit opportunity to shareholders and would remain listed on BSE Limited and pursuant to the regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby inform you that, the Company has given public notice in the following news papers:

1. "Business Standard", English national daily with wide circulation, and
2. "Mumbai Lakshdeep", Marathi newspaper, regional language.

We have enclosed the aforesaid Newspaper clipping published today i.e. 2nd July, 2021, for your records.

Kindly take this information on record and oblige.

Thanking You,

For BSEL Infrastructure Realty Limited

Alpa Hakani



Alpa Hakani

Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above

AGR issue, spectrum payment weigh on Vi

Without fundraising, firm may not be able to meet its obligations

RAM PRASAD SAHU
Mumbai, 1 July

Though its March quarter (Q4) results were operationally in line with Street expectations, the Vodafone Idea (Vi) stock slipped over 8.8 per cent given concerns on unsustainable debt levels, lack of clarity on the adjusted gross revenues issue (AGR) and fundraising plans.

While the company ended financial year 2020-21 (FY21) with operating cash flow of over ₹15,000 crore, it has to do much better if it is to meet its upcoming payment obligations. Though the Street is awaiting the telecom regulator's view of floor tariffs, Vi may have to initiate a price hike. The decision is likely to be taken after the Supreme Court's decision on AGR.

Higher cash flows are important given the ballooning debt of just under ₹3.8 trillion (over 55 per cent is deferred spectrum liability), payments due over the next year and uncertainty related to much needed fundraising. Vi's net debt to operating profit stands at 21 times, which analysts at Credit Suisse say is unsustainable.

While the group has met all its debt obligations so far, SR Batliboi & Associates, the company's auditors, highlight that there is a material uncertainty related to the group's ability to continue as a going concern. This is dependent on ability to raise additional funds, lenders' support, monetising of assets, telecom department's go ahead for deferment of spectrum payment, and outcome of the AGR issue, they add.

The liabilities over the next 12 months include AGR dues of ₹8,000 crore in March 2022, annual spectrum payment of ₹8,200 crore in April 2022 and expiry of ₹7,039 crore of bank guarantees — or a total of about ₹23,000 crore.

Manish Adukia and Piyush Mubayi of Goldman Sachs say that Vi has large repayments due starting December 2021, and at current



LEVERAGE REMAINS HIGH

	Q4FY20	Q1FY21	Q2FY21	Q3FY21	Q4FY21
Subscribers (mn)	291	280	272	270	268
Net additions (mn)	-13	-11	-8	-2	-2
ARPU (₹)	121	114	119	121	107
Net sales (₹ cr)	11,754	10,659	10,791	10,894	9,608
% change YoY	-0.2	-5.4	-0.5	-1.8	-18.3
Ebitda (₹ cr)	4,380	4,098	4,152	4,286	4,409
% change YoY	141.3	10.3	22.3	25.3	0.7
Net profit/loss (₹ cr)	-11,644	-25,460	-7,218	-4,532	-7,023
Net debt (₹ cr)	112,500	114,900	113,900	115,800	173,900

Q4 FY21 debt includes AGR liability; ARPU: Average revenue per user; compiled by BS Research Bureau Source: Quarterly Reports

STREET VIEW

	Rating	Target Price (₹)
Goldman Sachs	sell	3.0
ICI Securities	sell	5.0
Credit Suisse	underperform	7.5
JP Morgan	underweight	3.0
UBS	Neutral	10.0
BofA Securities	Underperform	7.0

Ratings after announcement of results

much success in fundraising efforts, a lot will depend on spectrum payment relief from the government and lower AGR payments.

On the operational front, the company's performance in Q4 was broadly in line, with a 12 per cent sequential decline in revenues. This was due to lower average revenue per user (ARPU), which slipped by a similar quantum and a marginal dip in subscriber base.

Though subscriber levels were down 0.7 per cent, or 2 million, to just under 270 million, the rate of decline is much lower than in the first two quarters of FY21, when it lost 8-11 million customers a quarter. The 4G subscriber trends also improved with addition of 4.2 million subscribers as compared to 1.5 million to 3.6 million subscribers in June and September quarters.

The launch of Jio's affordable smart phone over the next quarter, however, could pose a challenge for Vi's subscriber base, especially if the pricing is around the ₹4,000 mark.

Choose curated portfolios to avoid rookie errors

Avoid offerings that are too concentrated or have very high churn

SANJAY KUMAR SINGH

ICI Securities recently launched four curated baskets of stocks created by three well-known money managers. These are portfolios that its customers can invest in with a few clicks of the mouse. Another player called smallcase, which has been around since 2016, currently offers more than 250 such baskets. These are available on the platforms of 12 leading brokerages. WealthDesk is another player with similar offerings.

Handholding new entrants

The stock market has witnessed a massive influx of new investors over the past year. "Around 14 million demat accounts were opened in FY21 — more than three times the average for previous years. Most of these new investors are investing in stocks without any expert advice or handholding. This could lead to dis-appointment owing to wrong stock selection," says Anupam Guha, head-private wealth management, ICI Securities.

With seasoned professionals picking stocks, new entrants can avoid many rookie mistakes (see box). The three experts ICI Securities has chosen to build its curated portfolios are Sunil Singhania, founder, Abakkus Asset Manager; Rajesh



Kothari, managing director, AlfAccurate Advisors; and Vikas Khemani, founder, Carnelian Asset Advisor.

Such advisors monitor the portfolios and rebalance them periodically. "Whenever they change the stocks in their portfolios, or their weighting, the investor receives a notification. He can achieve these changes with just a few clicks. He does not have to buy or sell individual

stocks to arrive at the updated portfolio," says Vasanth Kamath, founder and chief executive officer, smallcase.

New investors who have just opened their demat accounts want the thrill of direct investing. They desire a sense of control, which they do not get in

WHAT TO AVOID

- Investing on tips
- Placing leveraged bets
- Investing only in small- or mid-caps
- Selecting stocks without looking for long-term consistency in financial parameters
- Not learning about prospects of the business
- Investing only in equities instead of building a diversified portfolio with equities, fixed income, and gold

mutual funds. In curated baskets, the execution remains in their hands, so they retain some control over their investment decisions.

Fee and non-fee-based portfolios

Many of smallcase's portfolios don't have a fee. "In our fee-based portfolios, the investor, on an average, pays ₹5,000-10,000 per annum to the advisor, or 1.5-2 per cent of the corpus," says Kamath. ICI Securities charges a fee of 2-2.5 per cent per annum in its portfolios.

Avoid concentration risk

One risk investors should watch out for in these portfolios is high concentration. "Many of these portfolios may have only 10 stocks or so. While they will have the potential to

offer higher returns, they will also be more volatile than diversified portfolios," says Arnab Pandya, founder, Moneymeduschool.

High churn is another risk. "If you are entering with a long-term investor's mindset, then steer clear of advisors who advise you to constantly buy and sell," says Ankur Kapur, managing partner, Plutus Capital, a Securities and exchange Board of India (Sebi)-registered investment advisory (RIA) firm.


What should you do?

Instead of going by the name of the strategy or advisor, take the trouble to understand the investment approach—whether the portfolio will be large-, mid-, multi- or small-cap oriented; momentum, growth, value or blend oriented; and so on. Next assess if the strategy matches your risk profile and fits well into your overall portfolio.

Invest systematically in these portfolios and monitor performance regularly. Find out from the advisor the appropriate benchmark for the strategy and see if it is able to beat it. If it fails to do so over a couple of years, then exit and take a seasoned Sebi RIA's help to build a mutual fund portfolio with around 90 per cent of your corpus. Invest the balance 10 per cent in stocks to enjoy both the thrill and the learning that can come from direct investing.

Oil climbs with Opec+ signalling more gradual supply hike

OIL FUTURES (\$/BBL)



Oil advanced with Opec+ producers reaching a tentative agreement to add limited supplies to the market in the coming months.

Futures in New York rose as much as 3.7 per cent on Thursday to the highest intraday level since 2018. Negotiations between Opec+ producers, including the alliance's de facto leaders, Saudi Arabia

and Russia, are still underway, delegates said, as ministers gathered online. The proposal under discussion would add about 2 million barrels a day to the cartel's output between August and December, they said.

"Opec is looking like it's going to keep some restraint, and to me, the market is in a really good place," said

Rebecca Babin, senior energy trader at CIBC Private Wealth Management. "People are very comfortable and constructive with the profile over the next year."

Oil posted the best half since 2009 as prices grind higher, aided by a global recovery taking place from the US to Europe and China.

BLOOMBERG

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No(s) 31863 for 1,933 share(s) having distinctive nos. 807684087 to 807686019 of The Indian Hotels Company Ltd., (CIN: L74999MH1902PLC000183) having its registered office at Mandlik House Mandlik Road Mumbai - 400001 registered in the name(s) of Keki Naniraman Marker has/have been lost.

I/we, now has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu of the above. Any person having any objection to the issue of duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) as aforesaid is requested to lodge his/her/their objection thereto with the Company at their above address or to their Registrars Link Intime India Pvt Ltd., C-101, 247 Park, LBS Marg Vikhroli (West) Mumbai - 400083 in writing within 15 days from the date of publication of this notice.

Name & Address of the shareholder
Rohin Keki Marker
C-5/17, Safdarjung Development
Area New Delhi- 110016

Place : Delhi
Date : 02-07-2021

Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT
Tender- notice no. - NMMC/HEALTH/ 132 /2021
Details Of work - Tender for "Purchase of Ultra Violet Radiation and Microwave Dual Disinfection system for covid Hospital."

Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in and www.nmmc.etenders.in tenderers are require to note the same.

Last date for online bid preparation is 08/07/2021 , 11.00 A.M.

Sd/-
Medical Officer of Health
NMMC RO PR Adv no./382/2021 Navi Mumbai Municipal Corporation

CHANGE OF NAME

I the undersigned, Mrs. REENA SHALENDRA SINGHAL, age 57 years, residing at 2A/69, A, Azad Nagar, Katarjiora Nawab Ganj, Kanpur, UP, India, that I get marriage under the HINDU Marriage Act / Right / Customs and living as married couple since 09.12.1990 (Date of Marriage). That REENA JAIPRAKASH JAIN, would henceforth be known as REENA SHALENDRA SINGHAL.

Sd/-
REENA SHALENDRA SINGHAL

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all public that my clients (1) Mr. Deepak Krishna Varandekar and (2) Mrs. Dipika Deepak Varandekar, have agreed to purchase Flat No. B-1602, 16th Floor, admeasuring 475 Sq. feet carpet, Lokmanya Nagar Priyadarshini Co-Operative Housing Society Ltd., Kakasaheb Gadgil Marg, Lokmanya Nagar, Prabhadevi, Mumbai- 400 025 situated on Cadastral Survey No. 1303, Lower parcel Division, Final Plot No.580, TPS IV, Mahim, District- Mumbai and shares of said society from Mr. Vishwas Somnath Dhavan. Any person having any claim, right, title, interest, or any right by way of mortgage, or right of what so ever nature in respect of the said Flat hereby called upon to lodge their claim to the undersigned with documentary proof within 14 days from the date hereof, failing which, it shall be presumed, no claim exists and transaction will be completed.

Dated : 02/07/2021

Sd/-
VIJAY S. KOKITKAR,
Advocate High Court
21/21, B.D.D. Chawl,
N.M. Joshi Marg,
Mumbai- 400 013.
Mob : 9820402015

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client name Mr. Kiriti Kumar Navitray Mehta, is the owner of Flat No.2, on ground floor, adm.333sqft builtup in the Bldg. No. D & Society known as "Kalpit Enclave CHSL", constructed on the land bearing S. No. 33, H. No. 2(P), H. No. 3(P), H. No. 10, S. No. 32 to 41, 1,2,6 of situated at Sahar Road, Andheri (E), Mumbai-400069. Village - Virle Parle, Taluka- Andheri & District- Mumbai. The said Flat was in the name of Mr. ISHWARBHAI MAGANBHAI PATEL and he purchased the Flat from M/s Kiran Builders Pvt. Ltd. Through Agreement which is Unregistered dated 12/11/1976. 1) Mr. Prakash Giridharas Batavia & 2) Mr. Jayant Giridharas Batavia had purchased the Flat from Mr. ISHWARBHAI MAGANBHAI PATEL Through Agreement which is Unregistered dated 31-03-1982. Mr. Kiriti Kumar Navitray Mehta had purchased Flat from 1) Mr. Prakash Giridharas Batavia & 2) Mr. Jayant Giridharas Batavia Through Agreement which is Unregistered dated 20-07-1986. The said society issued Share Certificate No. 392 dated 27th Oct. 1986, in the name of Mr. Prakash G. Batavia & Jayant G. Batavia, which duly got transferred in the name of Mr. Kiritkumar N. Mehta, on dated 7th June 1987.

If anyone finds the document or any person(s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, any gift deed, will, mortgage, or any type of claim in respect of above said property for claiming the title of the property, please file objection within 15 days from the date of publication of this notice. For filing of objection in writing, address is as below.

Advt. Aditya H. Gade
(High Court, Mumbai)
A.G. Associates,
401, Gajanan Commercial Complex
Above Global Business centre,
Near Cidco Bus stop,
Thane West - 400 601

CONCOR AIR LTD. (A Govt. of India Enterprise)

TENDER NOTICE (E-TENDERING MODE ONLY)
CONCORAIR LTD. invites e-tender (Two Bid System) from eligible bidders for Supply, Installation & Commissioning of 03 (Three) Nos. of Door Frame Metal Detector Under buyback Offer at Santacruz Air Cargo Terminal (SACT), Mumbai.
(Tender No. CAL/SACT/DFMD/01/2021)

Estimated Cost of Work- Rs. 2,96,250/- (Excluding GST)
Last Date & Time of Submission of Bids (Online) 26.07.2021 upto 15:00 hrs

For complete details/downloading, log on to www.tenderwizard.com/CCIL. For any difficulty in downloading & submission of e-tender document at website www.tenderwizard.com/CCIL please contact at tenderwizard.com Helpline no. 011-49424365 or Mobile No.7738875559/+9599653865.

Notice of Loss of Share Certificate

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by us - Electronic Sadan-1 Premises Co-Op Soc Ltd.(the Society), are stated to have been lost or misplaced and M/s. Silicon Sensors Pvt. Ltd (Now known as M/s. Oil Field Warehouse & Services Limited, pursuant to merger under Bombay High Court Order dated 13.04.2016), the registered holder thereof have applied to the Society for the issuance of Duplicate Certificate.

Share Certificate Sr. No.	No. of Shares	Distinctive Nos.	Name of Registered Holder
15	1,000	71 - 75	Silicon Sensors Pvt. Ltd.

Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificate should lodge such claim(s) with the Society at MIDC, Mahape, Navi Mumbai - 400 710 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Society will proceed to issue duplicate Share Certificate.

For Electronic Sadan-1 Premises Co-Op Soc Ltd. Sharad Patil (Manager)

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498
Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.
Tel: +91-22-6512 3124, Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 6 and 7 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 (SEBI Delisting Regulations) and amendments made thereof, the Board of Directors of the Company at its meeting held on Tuesday, March 30, 2021 approved inter alia, a proposal for voluntary delisting of the Company's equity shares from National Stock Exchange of India Limited (NSE).

With reference to the NSE letter no. NSE/ENF/DEL/APPL/2021-22/284 dated June 29, 2021 w.r.t voluntary delisting of equity shares of the Company from NSE without giving exit opportunity to shareholders in terms of regulations 6 (a) and 7 of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, we hereby inform you under Regulation 30 read with Schedule III of the SEBI Listing Regulations that the trading in equity shares of the Company will be suspended from trading w.e.f. July 13, 2021 (i.e. w.e.f. closing hours of trading on July 12, 2021). Further the admission to dealings in the security shall be withdrawn (delisted) w.e.f. July 20, 2021.

For BSEL Infrastructure Realty Limited
Sd/-
Kirit Kanakia
Chairman & Director
(DIN: 00266531)

Place : Mumbai
Dated : July 1, 2021

ADVERTISEMENT

Notice Regarding Lost Certificate(s) Of HUHTAMAKI INDIA LTD
Registered Office: 12A-06, B-wing, 13th Floor, Parinees CRESCENZO, C-38/39 G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra, 400051

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the company has/have been lost/misaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name(s) of holder(s) (and j.t. holder(s))	Folio No.	Share Cert.No	Kind of sec. (and face value)	No. of Shares	Distinctive Nos.
Behram Maneek Sorabji Gulshan Behram sorabji	HJ8000420	00000228	EQUITY F.V. 2/-	135	60847401-60847535

Place: MUMBAI
Date: 02-07-2021

Name(s) of holder(S) :- Behram Maneek Sorabji Gulshan Behram Sorabji

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE CERTIFICATES FOR THE UNDERMENTIONED EQUITY SHARES OF SHRI ASHOK KUMAR SANGHI OF DIFFERENT COMPANIES HAVE BEEN MISPLACED AND THE SHAREHOLDER OF SAID EQUITY SHARES HAVE APPLIED TO THE COMPANIES TO ISSUE DUPLICATE SHARES. ANY PERSON WHO HAS CLAIM IN RESPECT OF THE SAID SHARES SHOULD LODGE THE SAME TO THE COMPANIES REGISTERED OFFICE WITHIN 21 DAYS FROM THIS DATE ELSE THE COMPANY WILL PROCEED TO ISSUE DUPLICATE TO THE APPLICANTS WITHOUT ANY FURTHER INTIMATION.

SCRIPT NAME	FOLIO NO.	CERT NO.	DIST. NO.	QTY
TILAKNAGAR IND.LTD	A000482	22232 - 22235	611668 - 611742	75
TIMKIN LTD	SA003376	173204	45082213-45082216	4
SCHAEFFLER INDIA LTD.	00011234	118342	7833601-7833640	40

Thanking You,
Yours Faithfully,
(Ashok Kumar Sanghi)

Lokhandwala Kataria Construction Private Limited

CIN No: U45200MH1998PTC117468
Regd. Off: 72, Gandhi Nagar, Dainik Shivner Road, Worli, Mumbai- 400018
Email id: admin@lokhandwalainfrastructure.com

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED ON 31ST MARCH 2021

Sr. No	Particulars	Current year ended 31.03.2021 (Amt in Rs.)	Previous year ended 31.03.2020 (Amt in Rs.)
1	Total Income	265,08,99,525	204,54,28,793
2	Net profit/(loss) before tax	(27,44,72,179)	(13,92,76,510)
3	Net profit after tax	(27,44,72,179)	(13,92,76,510)
4	Other comprehensive Income	Nil	Nil
5	Total Income for the period (Net of tax)	(27,44,72,179)	(13,92,76,510)
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- per share)	15,31,370	15,31,370
7	Earnings per share (Basic & diluted) (Face value of Rs. 10/- per share) (not annualised)	(2849.32)	(1855.85)

Place: Mumbai
Dated: 01/07/2021

Sd/-
Mr. Molez M Lokhandwala
Director
DIN: 02219152

INDUSIND BANK LIMITED

Regd. Office : 2401, General Thimmayya Road, Cantonment, Pune-411 001.
Secretarial & Investor Services : 701 Solitaire Corporate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri (E), Mumbai-400 093.

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S)
Notice is hereby given that the certificate(s) of Indusind Bank Ltd. for the under mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Bank for issue of duplicate Share certificate(s). Any person who has / have a claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s) in writing with R & T Agents of Bank viz. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083 within 7 (Seven) days from this date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Sr. No.	Name of the Shareholder	Registered Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos.	No. of Shares
1	Bhanumati Manubhai Shah	00705736	109	8558	9232 675
2	Ramchandra Tukaram Rasal	00050572	94698	118463841	118463940 100
3	Suvarna Ramchandra Rasal	00050573	94699	118463941	118464040 100
4	Raghu T.S.	00725212	641361	225118338	225118770 450
5	Mohinder Kumar Magon	00164794	389959-389967	138995801	138996700 450

(AUTHORISED SIGNATORY)
Adv. Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar
Mob: 9890079352
Place: Vasai Road | Date: 02/07/2021

Place : Mumbai
Date : 02/07/2021

Sd/-
INDUSIND BANK LIMITED
Rameshwar Media

NOTICE

Late Mr. ALBERT EDWIN MORAES, was the owner of Flat No. A-218, Second floor, Anand Sagar Co-op. Hsg. Soc. Ltd., Krishna Township, Ambadi Road, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar, Mr. ALBERT EDWIN MORAES expired on 23/03/2018 and the society transferred the shares of the said flat in the name of his wife, Mrs. LUIZA ALBERT MORAES. Claims / Objections are also invited from the heir or heirs or other claimants/objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the shares and interest of the deceased member in the Capital/property of the society and title of the said property shall be construed to be clear in the name of Mrs. LUIZA ALBERT MORAES.

Adv. Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar
Mob: 9890079352
Place: Vasai Road | Date: 02/07/2021

GAJANAN SECURITIES SERVICES LIMITED

CIN : L67120WB1994PLC063477
Registered Office : 113/1B, C.R.Avenue, Room No-7C, 7th Floor, Kolkata-700 073
Ph : +91 33-22354215 | Email : gajanansecuritieservicesltd@gmail.com | Website : www.gajanansec.com

Extract of Statements of Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March 2021 (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Audited for the Quarter Ended 31.03.2021	Unaudited for the Quarter Ended 31.12.2020	Audited for the Quarter Ended 31.03.2020	Audited for the Quarter Ended 31.03.2020	Audited for the Quarter Ended 31.03.2021	Unaudited for the Quarter Ended 31.12.2020	Audited for the Quarter Ended 31.03.2021	Audited for the Quarter Ended 31.03.2020

आणणा कंधारे यांच्यातर्फे मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयाला जीवनवर्धक साहित्य वाटप



हणमंते, केदार गड्रे, सुधीर पाटील, सुनील खेऊर, किशोर म्हसकर कार्यकर्ते तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या सोनम, डॉ. शिवाली व्हावळ, डॉ. विजय हडबे, परिचारिका व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात आणणा कंधारे यांच्यातर्फे ग्रामीण रुग्णालयाला वॉटरजार, सॅनिटायझर, मार्स्क, वाफेचे मशीन (स्टिर्मर्स) डॉक्टर व स्टॉफसाठी देण्यात आले.

कोरलई, दि. १ : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डे चे औचित्य साधून जिल्हा कमिटी सदस्य, ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव उर्फ आणणा कंधारे यांच्यातर्फे मुरुडच्या ग्रामीण रुग्णालय फातिमा बेगम व लेडी कुलसूम हॉस्पिटलला जीवनवर्धक साहित्याचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे तालुकाउपाध्यक्ष विनोद (बाळा)भगत, संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, शहर

अध्यक्ष उमेश माळी, ज्येष्ठ पत्रकार मदन

व कर्मचारी यावेळी



आर.टी.एक्सपोर्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०८, दालाल हाऊस, जमनालाल बजाज रोड, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२९. दूर. क्र.: ९१-२२-४०८१३०००

Table with 5 columns: अ.क्र., तपशील, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही. It contains quarterly and annual financial data for RT Exports Limited.

दि. १. सेबी (लिस्टिंग) ऑब्जेक्शन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे.



आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०५, अमर स्टील हाऊस, कामांक बंद, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४०००१९. (भारत) फोन: (०२२) २३७१४८६, फॅक्स: (०२२) २३७३५७३९, ई-मेल: corporate@akartools.com

Table with 5 columns: तपशील, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही. It contains quarterly and annual financial data for Akar Auto Industries Limited.

दि. १. सेबी (लिस्टिंग) अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली तिमाहाकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे.

बीएसईएल इन्फ्रास्ट्रक्चर रिपटी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७३७, ७ वा मजला, टी बायटी ऑफिसीयल अँड आइए एक्सचेंज प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि., टी कंपनी एक्सचेंज, प्लॉट क्र. २, ३ व ४, सेक्टर १९ - ए, बायो, नवी मुंबई - ४००७०५. दूर. क्र.: ९१-२२-६५२२३२२२ टेलिफॅक्स: १-९१-२२-२७४४४४४ वेबसाइट: www.bsel.com

पोना डाल अँड ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड Corporate Office : 71/A, Madapsar Industrial Estate, Pune - 411 013. Tel. No. (020) 26816020/24, Fax : 26816021. Email Id : pdoil@pobmgp.com

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter Ended, Year Ended. It contains financial data for Poona Dal and Oil Industries Limited.

Notes: The Above is an extract of the detailed format of the statement of standalone audited quarter and year ended financial results filed with the stock exchange on 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation Disclosure Requirements) Regulation, 2015.

For and on behalf of the Board of Directors Sd/- Pradip P. Parakh Chairman & Managing Director

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सक्कम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.१५/१६, सेक्टर क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर. क्र.: ०२२-४०६३५१००, फॅक्स: ०२२-४०६३५१९९, ई-मेल: redressal@omnitex.com वेबसाइट: www.omnitex.com

Table with 4 columns: तपशील, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही. It contains quarterly and annual financial data for Omnitex Industries (India) Limited.

दि. १. वरील वित्तीय निष्कर्ष हे ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता खाल्यातील उतरा आहे आणि त्याचे लेखा समितीद्वारे पुनर्विचार करणायत आले आणि ३० जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

केएलसी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: एस्केआयएल हाऊस, २०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. दूर.: ०२२-६६९९१०००, फॅक्स: ०२२-२२६९१०२४. ई-मेल: company.secretary@klcapital.com वेबसाइट: www.klcapital.com, CIN: L67120MH1994PLC218169

Table with 4 columns: संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही. It contains quarterly and annual financial data for KLS Capital Services Limited.

दि. १. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विचार करणायत आले आणि ३० जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: देविदास मंशन, ३१ मजला, मेसेज रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दूर.: ९१-२२-२२३७४४८९/१० वेबसाइट: www.goldcrestgroup.com ई-मेल: office@goldcrestgroup.com

भागाधारकांना सूचना (कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता) गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

कंपनी कायदा २०१३ सहाय्यात गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, (नियम) च्या तरतुदीनुसार दिनांक ०७ सप्टेंबर, २०१६ रोजी पासून सहकार मंत्रालयाद्वारे सुचिताप्रमाणे सदर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.

भागाधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित शेअर्स तसेच लाभांश व अशा शेअर्सवरील प्राप्त सर्व लाभ यावर नियमाअंतर्गत विहित प्रक्रियानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे पुन्हा दावा सांगता येईल.

अशा सर्व भागाधारकांना सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी कंपनी/आरटीए मे. पुर्वी शेअर्स/इन्स्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांचे कॉर्पोरेट कार्यालय-९, शिवशक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, सिताराम मिलस कंपाउंड, जे.आर. बोरीचा मार्ग, लोअर फ्लॉ, मुंबई-४०००१९, दूर.: ०२२-२३०१८२६९, २३०१६६९९, ई-मेल: support@purvashare.com येथे १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी पुर्वी सन २०१३-१४ किंवा तद्नंतर करिता दावा न केलेले लाभांश व ३० दिवसांच्या आत आवश्यक अर्ज भागाधारकांनी करावा जेणेकरून आयईपीएफ गुठ खाल्यात त्यांचे दावा न केलेले लाभांश हस्तांतरित होणार नाहीत.

१. वास्तविक स्वरूपात भागाधारका अस्तित्वास: दुय्यम भागप्रमाणपत्र विवितरित केले जाईल आणि नदरनेत डिवायडेंडची कॉर्पोरेट कारवाई करून दुय्यम भागप्रमाणपत्र डिवायडेंड स्वरूपात स्थांतीत करण्याबाबत सुचित केले जाईल आणि आयईपीएफ गुठ खाल्यात हस्तांतरित केले जातील.

२. डिवायडेंड स्वरूपात भागाधारका अस्तित्वास: आयईपीएफ गुठ खाल्यात अर्थात आयईपीएफ डिवायडेंड खाल्यात येत हस्तांतरित केले जाईल.

भागाधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे वेबसाइटवर अपलोड केलेले तपशील हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन प्रमाणपत्र वितरणबाबत योग्य सूचना समजण्यात यावी.

या प्रकरणात व नियमानुसार काही प्रश्न असल्यास सदर भागाधारकांनी कृपया कंपनी व आरटीएकडे वर दिलेल्या तपशीलानुसार संपर्क करावा.

टिकाण: मुंबई दिनांक: १ जुलै, २०२१ गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/- मेरीसा फेरा कंपनी सचिव व सहाय्य अधिकारी

HINDUSTAN COMPOSITES LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: पेनिंगुडा विमानसेवा पार्क, ९ टॉवर, ८वा मजला, सेनागती बायट मार्ग, लोअर फ्लॉ, मुंबई-४०००१३. दूर.: ०२२-६६८८०१००, फॅक्स: ०२२-६६८८०१०५. ई-मेल: investor@hindcompo.com, वेबसाइट: www.hindcompo.com

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे सूचना समभागांचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहाय्यात गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (आयईपीएफ नियम) नुसार कोणत्याही भागाधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांश वर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डिवायडेंड खाल्यात यावे हस्तांतरित केले जाईल.

आयईपीएफ नियमानुसार वित्तीय वर्ष २०१३-२०१४ आणि पुढील सर्व वर्षाकरिता कंपनीद्वारे घोषितप्रमाणे ज्या संबंधीत भागाधारकांनी दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश बाबत आयईपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरित करण्यात येणार आहे त्या संबंधीत वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे. कंपनीने अशा भागाधारकांचे सर्व तपशील ज्याचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणाकरिता देय आहेत असे सर्व http://www.hindcompo.com वेबसाइटवर अपलोड केले आहे. भागाधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश व आयईपीएफ खाल्यात हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्सचे तपशील http://hindcompo.com/investor-relations/iepf.htm पदातलाऊ घ्यावे.

ज्या भागाधारकांचे शेअर्स आयईपीएफ खातेमध्ये हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात त्यांची भागाधारका आहे अशा भागाधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ खाल्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्रावरील दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर कंपनीद्वारे डिवायडेंडकडे कळविले जाईल आणि दुय्यम भागप्रमाणपत्र डिवायडेंड स्वरूपात स्थांतीत करण्याची सहकार कारवाई केली जाईल आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरित केले जाईल. त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील.

डिवायडेंड स्वरूपात भागाधारका अस्तित्वास भागाधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिवायडेंड खाल्यात यावे शेअर्स हस्तांतरणासाठी सहकार कारवाई माध्यमातून डिवायडेंडकडे कळविले जाईल.

भागाधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांश व आयईपीएफ प्राधिकरण खाल्यात हस्तांतरित होणार दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही असल्यास नमुना आयईपीएफ-५ ऑनलाईन विहित अर्ज करावे आणि नमुना आयईपीएफ-५ मध्ये नमुद आवश्यक दस्तऐवजांच्या वास्तविक प्रती आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून कंपनीच्या क्षेत्रीय अधिकार्याकडे पाठवावेत.

जर कंपनीला ७ ऑक्टोबर, २०२१ रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागाधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमावली दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीने विना विहित तत्पुढीनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ खाल्यात शेअर्स हस्तांतरणाकडे जाईल. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित दावा न केलेली लाभांश व समभाग संदर्भित कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

जर संबंधीत भागाधारकांचे या प्रकरणात व नियमानुसार काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निदेशक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी मे.सिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सुप्रीट - हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एलबीएच मार्ग, विक्रोली (५) मुंबई-४०००८३. दूर.: ९१-०२२-४९१६२३००, ई-मेल: mt.helpdesk@linkintime.com

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता सही/- विक्रम सोनी टिकाण: मुंबई दिनांक: ०१ जुलै, २०२१ कंपनी सचिव व सहाय्य अधिकारी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that my client, Mr. Balubhai M. Parmar is joint owner of property bearing Flat No. A/6, 1st Floor, New Amit Apartment CHSL, CS Road No. 5, Anand Nagar, Dahisar (East), Mumbai-400068 and proposed to transfer remaining 50% share of deceased Mrs. Hansabai Balubhai Parmar to his name in Share Certificate before New Amit Apartment Co-operative Housing Society limited.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०५, अमर स्टील हाऊस, कामांक बंद, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४०००१९. (भारत) फोन: (०२२) २३७१४८६, फॅक्स: (०२२) २३७३५७३९, ई-मेल: corporate@akartools.com

Table with 5 columns: तपशील, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही. It contains quarterly and annual financial data for Akar Auto Industries Limited.

दि. १. सेबी (लिस्टिंग) अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली तिमाहाकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०५, अमर स्टील हाऊस, कामांक बंद, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४०००१९. (भारत) फोन: (०२२) २३७१४८६, फॅक्स: (०२२) २३७३५७३९, ई-मेल: corporate@akartools.com

Table with 5 columns: तपशील, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही, संपलेली तिमाही. It contains quarterly and annual financial data for Akar Auto Industries Limited.

दि. १. सेबी (लिस्टिंग) अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली तिमाहाकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे.